



GONDWANA UNIVERSITY, GADCHIROLI

(Established by Government of Maharashtra Notification No. MISC -2007/(322/07) UNI -4 Dated 27th Sept. 2011 & Presently a State University governed by Maharashtra Public University Act, 2016 (Maharashtra Act No. VI of 2017)

National Service Scheme



Dr. Shyam Khandare

Director

Mo. No. - 7020482443

MIDC Road, Complex, GADCHIROLI - 442 605 (M.S)

web: www.unigug.org

Email: nssdsw.gug@gmail.com

पत्र क्र. No.GU/NSS/1346 /2021

Dt : 25/10/2021

प्रति,

मा. प्राचार्य/विभाग प्रमुख/रासेयो कार्यक्रम अधिकारी
संलग्नीत सर्व रासेयो महाविद्यालये,
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.

विषय:- रासेयो महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्याबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयान्वये सविनय विनंती या प्रमाणे आहे कि, गोंडवाना विद्यापीठ संलग्नीत सर्व रासेयो महाविद्यालयामध्ये मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यभरातील संचालकासोबत आभासी बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालय ०१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबवणार असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये मतदान नाव नोंदणीची मोहीम राबविने हा सदर बैठकित निर्णय घेण्यात आलेला आहे.

करीता रासेयो महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणी मोहीम राबवुन त्यांचा अहवाल रासेयो विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे सादर करावा, ही विनंती.

धन्यवाद!

 25/10/2021

डॉ. श्याम खंडारे

संचालक

राष्ट्रीय सेवा योजना

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

सहपत्र

१) मतदार नोंदणी मोहीम राबविण्याकरीता मार्गदर्शक तत्वे.

राष्ट्रीय सेवा योजनेसोबत मतदार नोंदणीची मोहीम राबवण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यभरातील संचालकांसोबत आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबवणार असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत, महाविद्यालयांमध्ये नाव नोंदणीची मोहीम राबवणे, हा सदर बैठकीचा विषय होता.

या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने नाव नोंदणीची मोहीम राबवण्यासंदर्भात पुढील मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत :

१. **मतदार नाव नोंदणीसाठी पात्रता** : १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेली व्यक्ती १ नोव्हेंबर २०२१ पासून मतदार नोंदणीचा अर्ज करू शकते.

२. राष्ट्रीय सेवा योजने-अंतर्गत मतदार नोंदणीची मोहीम दोन प्रकारे राबवता येईल :-

२.१ **महाविद्यालयांतर्गत नाव नोंदणी** :- राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या पुढाकाराने मोहीम राबवताना लक्षात घ्यावयाच्या बाबी :

अ. महाविद्यालयांमधील जे विद्यार्थी १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वयाचे आहेत, त्यांची नाव नोंदणी करून घेणे.

आ. नोव्हेंबर महिन्यातील १३-१४ आणि २७-२८ या तारखांना मतदार नोंदणीसाठी राज्यभर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, १६ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यव्यापी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा महाविद्यालयांमध्ये मतदार नाव नोंदणीची मोहीम राबवताना, शक्यतो वरील तारखा वगळून राबवावी, जेणेकरून मतदार नोंदणी अधिकारी (ER) आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे सहकार्य मिळणे सुलभ होईल.

इ. महाविद्यालयांमधील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या <https://ceo.maharashtra.gov.in/> या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणाऱ्या प्रारूप मतदार यादीत स्वतःचे नाव, वय, जन्मतारीख, पत्ता, मतदारसंघ, लिंग, ओळखपत्र क्रमांक अचूक आहे की नाही, हे तपासण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यासाठीच्या साहित्याचा प्रसार-प्रचार करणे.

- ई. महाविद्यालयांमधील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नाव, पत्ता, मतदारसंघ, लिंग, जन्मतारीख, वय, ओळखपत्र क्रमांक, इत्यादी तपशिलांत दुरुस्त्या करायच्या असल्यास त्यांना संबंधित अर्ज भरण्यास मार्गदर्शन करणे आणि अर्ज भरून घेणे.
- उ. महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीची मोहीम राबवताना, ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे नोंदणी करण्यावर भर देणे. ज्या महाविद्यालयांमध्ये इंटरनेटची चांगली सेवा उपलब्ध आहे, तिथे ऑनलाइन नोंदणीवर भर देणे. ऑनलाइन नोंदणी कशी करावी, याबाबतचा मार्गदर्शनपर व्हिडीओ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या CEO Maharashtra या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. नवी पिढी ऑनलाइन नोंदणीबाबत साक्षर झाली की त्याचा वेगाने प्रसार-प्रचार होईल आणि नोंदणीसाठी आवश्यक मनुष्यबळ वाचेल.
- ऊ. महाविद्यालयांतर्गत सदर मोहीम राबवताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकार्यांनी महाविद्यालय ज्या मतदारसंघांतर्गत येते, तेथील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी कार्यक्रम अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करावे.
- ऋ. महाविद्यालयाच्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये नाव नोंदणीच्या आणि इतर अर्जाबाबत सजगता निर्माण करणे. महाविद्यालयांना पुरेसे अर्ज वेळेत उपलब्ध करून देणे.
- लृ. मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी यांना नाव नोंदणीच्या प्रक्रियेबाबत सजग करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन उद्बोधन सत्र घेऊन संबंधितांचे सर्व प्रकारचे शंकांनिरसन करावे.
- एँ. मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सदर मोहिमेसाठी आवश्यक ते प्रसार-प्रचार साहित्य पुरवावे. छापील साहित्यासाठी कार्यक्रम अधिकाऱ्यांना सॉफ्ट कॉपीमधील खुली (ओपन) फाइलही द्यावी, जेणेकरून महाविद्यालये त्यामध्ये त्यांच्या नावाचा समावेश करू शकतील. महाविद्यालयाच्या आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यासाठी पुनरीक्षण कार्यक्रमासाठीचे सर्व साहित्य कार्यक्रम अधिकाऱ्यांना पाठवावे.
- ऐ. महाविद्यालयांमधील विद्यार्थी विविध मतदारसंघातील असतात. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे नाव नोंदणीचे अर्ज मतदार नोंदणी कार्यालयात सादर करतील, तेव्हा त्या अर्जांचे अर्जदाराच्या मतदारसंघानुसार वर्गीकरण करण्याची आणि ते अर्ज संबंधित मतदार नोंदणी कार्यालयाकडे पाठविण्याची

जबाबदारी, सदर महाविद्यालय ज्या मतदारसंघात येते, तेथील मतदार नोंदणी अधिकाऱ्याची असेल.

ए. अर्ज सादर करायला आलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थीप्रमुख यांच्याशी मतदार नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावे. किंबहुना, इतर कोणत्याही अर्जदाराशी सौजन्याने वागणे अपेक्षित आहे.

३. महाविद्यालयाबाहेरील नाव नोंदणी – राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी त्यांच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शानुसार, ते ज्या मतदारसंघात वास्तव्याला आहेत, त्या मतदारसंघातील पात्र नागरिकांची नाव नोंदणी, वगळणी आणि इतर दुरुस्त्या यांसाठी अर्ज भरून घेऊ शकतील.

३.१ आपापल्या मतदारसंघातील अर्ज भरून घेताना विद्यार्थ्यांनी त्या परिसरातील मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी समन्वय साधावा. विद्यार्थ्यांना या अधिकाऱ्यांचा संपर्क कार्यक्रम अधिकारी देतील आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांना हे संपर्क मतदार नोंदणी अधिकारी देतील. याबाबतचा प्राथमिक समन्वय टेलिग्राम गटाच्या साहाय्याने करता येईल.

३.२ १३-१४ नोव्हेंबर आणि २७-२८ नोव्हेंबर २०२१ या दिवशी राज्यस्तरीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आपापल्या मतदारसंघातून भरून घेतलेले अर्ज विद्यार्थी सदर दिवशी त्यांच्या मतदार नोंदणी कार्यालयाच्या शिबिरात नेऊन देऊ शकतात.

३.३ १६ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यस्तरीय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. एखाद्या गावात वास्तव्यास असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना अंतरामुळे किंवा अन्य कारणाने वरील तारखांना अर्ज सादर करणे शक्य होणार नाही, ते विद्यार्थी १६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी त्यांच्या गावातील ग्रामसभेत सदर अर्ज सादर करू शकतील.

३.४ विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी कार्यालयात किंवा शिबिरात अर्ज सादर करण्यापूर्वी राष्ट्रीय सेवा योजनेच्या आपापल्या कार्यक्रम अधिकाऱ्याकडे ते सादर करत असलेल्या अर्जांची संख्या, अर्जांचे वर्गीकरण यांची माहिती लेखी स्वरूपात द्यायची आहे, जेणेकरून स्पर्धेचे अर्ज भरताना माहिती गहाळ होणार नाही.

४. विविध अर्जांचे तपशील :

४.१ प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या मतदारांसाठी / एका मतदारसंघातून इतर मतदारसंघात स्थलांतर झाल्यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी – अर्ज क्र. ६

- ४.२ अनिवासी मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी - अर्ज क्र. ६अ
- ४.३ इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबाबत आक्षेप घेण्यासाठी / स्वतःचे नाव वगळण्यासाठी / इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी - अर्ज क्र. ७
- ४.४ मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्त्यांसाठी - अर्ज क्र. ८
- ४.५ ज्यावेळी एकाच मतदारसंघात निवासस्थान एका ठिकाणाहून इतर ठिकाणी स्थानांतरित झाले असल्यास - अर्ज क्र. ८अ

५. नाव नोंदणीचा अर्ज क्रमांक ६ भरण्यासाठी आवश्यक अटी :

अ. अर्जदार भारताचा नागरिक असावा.

आ. इतर कोणत्याही मतदार यादीत नाव नाही याविषयीचे प्रतिज्ञापत्र, जे अर्ज क्रमांक ६ मध्येच अंतर्भूत असते

५.१ नाव नोंदणीचा अर्ज क्रमांक ६ भरण्यासाठी आवश्यक दस्तावेज :

अ. स्वतःचे छायाचित्र

आ. वयाचा कोणताही एक पुरावा :- i) जन्म दाखला, ii) शाळा सोडल्याचा दाखला, iii) जन्मतारखेची नोंद असलेली पाचवी/आठवी/दहावी/बारावी यांपैकी एका इयत्तेची गुणपत्रिका, iv) पॅन कार्ड, v) वाहन चालक परवाना, vi) भारतीय पासपोर्ट, vii) आधार कार्ड.

इ. निवासाचा कोणताही एक पुरावा :- i) बँक/किसान/टपाल यांचे चालू खातेपुस्तक म्हणजे पासबुक, ii) शिधावाटप पत्रिका म्हणजेच रेशनकार्ड, iii) भारतीय पासपोर्ट. iv) वाहन चालक परवाना, v) अलीकडील भाडेकरार, vi) पाणी/टेलिफोन/वीज/गॅस यांचे अलीकडचे देयक म्हणजेच बिल (हे देयक तुमच्या स्वतःच्या नावे नसेल, तर तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्ती – आई/वडील/पती/पत्नी – यांच्या नावे असले तरी चालू शकते. तृतीय पंथीयांच्या बाबतीत ही बिले त्यांच्या गुरूच्या नावे असतील तरी चालू शकते.), vii) प्राप्तीकर निर्देश पत्रिका म्हणजेच इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, viii) भारतीय टपाल विभागाद्वारे अर्जदाराच्या सध्याच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर प्राप्त झालेलं कोणतंही टपालपत्र.

६. मतदार नोंदणीसाठी पारितोषिके : राष्ट्रीय सेवा योजनेशी संबंधित अधिकारी आणि विद्यार्थी यांना मतदार नोंदणीच्या या कार्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्या स्पर्धांचे स्वरूप आणि नियमावली पुढीलप्रमाणे :

६.१ सर्वोत्तम विद्यार्थी – महाविद्यालयाबाहेरील नागरिकांची नाव नोंदणी, वगळणी, दुरुस्त्या यासंबंधीचे जास्तीत जास्त अर्ज भरून सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांला हे पारितोषिक देण्यात येईल.

नियमावली :

- अ. विद्यार्थी तो राहत असलेल्या मतदारसंघातील अर्ज भरून संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणार असला तरी त्या अर्जासंबंधीचे तपशील - अर्जाची संख्या, कोणत्या प्रकारचे किती अर्ज, अर्जदारांची नावे आणि पत्ते – त्याच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक आहे.
- आ. या पारितोषिकासाठीचा एक गूगल अर्ज कार्यक्रम अधिकाऱ्यांना पाठविला जाईल. त्यामध्ये साधारण पुढील माहिती भरण्यास सांगितली जाईल. विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, मेल आयडी, महाविद्यालयाचे नाव आणि पत्ता, कार्यक्रम अधिकाऱ्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक, अर्जाची एकूण संख्या, नाव नोंदणी, वगळणी आणि दुरुस्त्या यांनुसार अर्जाची संख्या, अचूक भरले गेलेले अर्ज, जनजागृतीसाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयत्न, लोकांचे अर्ज भरून घेण्यासाठी राबवलेली नावीन्यपूर्ण पद्धत, समाजमाध्यमांचा वापर, कार्यक्रम अधिकाऱ्याचे वर्तन आणि नियोजन इ. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने या माहितीचा गूगल अर्ज भरून देणे अनिवार्य आहे.
- इ. नाव नोंदणी करतानाचे, जनजागृतीसाठी केलेल्या कृतींचे जास्तीतजास्त विविध प्रकारचे पाच फोटो अर्जासोबत जोडणे. सदर कृती/प्रयत्न नीट दिसतील अशा प्रकारे फोटो काढलेले असावेत.
- ई. आपापल्या परिसरातील पात्र नागरिकांचे अर्ज भरून देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
- उ. विजेत्या विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र आणि मानचिन्ह दिले जाईल.

६.२ सर्वोत्तम कार्यक्रम अधिकारी :

महाविद्यालयांतर्गत आणि महाविद्यालयाबाहेरील परिसरात जास्तीतजास्त मतदार नोंदणी, वगळणी, दुरुस्त्या यांविषयीचे अर्ज भरून घेणाऱ्या आणि त्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतीने

जनजागृती, प्रसार-प्रचार करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकार्याला सदर पुरस्कार दिला जाईल.

नियमावली :

- अ. महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत किती टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झाली, हे लक्षात घेतले जाईल.
- ऊ. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी यांची कामगिरी तपासली जाईल. त्यासाठी कार्यक्रम अधिकार्यांना एक गूगल अर्ज पाठवला जाईल. त्यामध्ये साधारण पुढील माहिती भरण्यास सांगितले जाईल. कार्यक्रम अधिकार्याचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, मेल आयडी, महाविद्यालयाचे नाव आणि पत्ता, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या आणि त्यापैकी नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, नाव नोंदणी, वगळणी आणि दुरुस्त्या यांनुसार अर्जाची संख्या, अचूक भरले गेलेले अर्ज, जनजागृतीसाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयत्न, लोकांचे अर्ज भरून घेण्यासाठी राबवलेली नावीन्यपूर्ण पद्धत, समाजमाध्यमांचा वापर, विद्यार्थ्यांचे वर्तन आणि प्रतिसाद इ. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या कार्यक्रम अधिकार्याने या माहितीचा गूगल अर्ज भरून देणे अनिवार्य आहे.
- आ. नाव नोंदणी करतानाचे, जनजागृतीसाठी केलेल्या कृतींचे जास्तीतजास्त विविध प्रकारचे पाच फोटो अर्जासोबत जोडावेत. सदर कृती/प्रयत्न नीट दिसतील अशा प्रकारे फोटो काढलेले असावेत.
- इ. विजेत्याला प्रमाणपत्र आणि मानचिन्ह दिले जाईल.

६.३ सर्वोत्तम महाविद्यालय : महाविद्यालयांतर्गत आणि महाविद्यालयाबाहेरील परिसरात जास्तीतजास्त मतदार नोंदणी, वगळणी, दुरुस्त्या यांविषयीचे अर्ज भरून घेणाऱ्या आणि त्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतीने जनजागृती, प्रसार-प्रचार करणाऱ्या महाविद्यालयाला सदर पुरस्कार दिला जाईल.

नियमावली :

- अ. महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत किती टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झाली, हे लक्षात घेतले जाईल.
- आ. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी यांची कामगिरी तपासली जाईल. त्यासाठी कार्यक्रम अधिकार्यांना एक गूगल अर्ज पाठवला जाईल. त्यामध्ये साधारण पुढील माहिती भरण्यास सांगितले जाईल. महाविद्यालयातील एकूण विद्यार्थी, मोहिमेअंतर्गत मतदार नोंदणी झालेले विद्यार्थी, अचूक भरले गेलेले अर्ज, जनजागृतीसाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयत्न, विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याकरता राबविलेली

नावीन्यपूर्ण पद्धत, तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरात नोंदणी केलेल्या एकूण अर्जांची संख्या आणि समाजमाध्यमांचा वापर इ. स्पर्धेच भाग घेऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयाने सदर अर्ज भरून देणे अनिवार्य आहे.

- इ. नाव नोंदणी करतानाचे, जनजागृतीसाठी केलेल्या कृतींचे जास्तीतजास्त विविध प्रकारचे पाच फोटो अर्जासोबत जोडावेत. सदर कृती/प्रयत्न नीट दिसतील अशा प्रकारे फोटो काढलेले असावेत.
- ई. महाविद्यालयाने नाव नोंदणीसाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचे संकलन एक ते दोन मिनिटांपर्यंतच्या व्हिडीओमध्ये करून सदर व्हिडीओ अर्जासोबत पाठवावा.
- उ. सदर मोहिमेत भाग घेणाऱ्या सर्व महाविद्यालयांना प्रमाणपत्र दिले जाईल.
- ऊ. विजेत्या विद्यापीठाला प्रमाणपत्र आणि मानचिन्ह दिले जाईल.

६.४ सर्वोत्तम विद्यापीठ : महाविद्यालयांतर्गत आणि महाविद्यालयाबाहेरील परिसरात जास्तीत जास्त मतदार नोंदणी, वगळणी, दुरुस्त्या यांविषयीचे अर्ज भरून घेणाऱ्या आणि त्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतीने जनजागृती, प्रसार-प्रचार करणाऱ्या विद्यापीठाला सदर पुरस्कार दिला जाईल.

- अ. विद्यापीठातील एकूण महाविद्यालयांची संख्या आणि त्यापैकी किती महाविद्यालयांतर्गत मोहीम राबविण्यात आली, विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यापैकी किती टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झाली, याची संख्या लक्षात घेतली जाईल.
- आ. विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजने-अंतर्गत राबविण्यात आलेली मतदार नोंदणीची कामगिरी तपासण्यासाठी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालकांना एक गूगल अर्ज पाठवला जाईल. त्यामध्ये साधारण पुढील माहिती भरण्यास सांगितले जाईल. विद्यापीठातील एकूण महाविद्यालयांची संख्या आणि त्यापैकी किती महाविद्यालयांतर्गत मोहीम राबविण्यात आली, विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यापैकी किती टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झाली, एकूण किती विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेरील परिसरातील नागरिकांचे अर्ज भरून घेण्यात सहभाग घेतला, कार्यक्रम अधिकाऱ्यांची कामगिरी आणि नियोजन, अचूक भरले गेलेले अर्ज, जनजागृतीसाठी केलेले नावीन्यपूर्ण प्रयत्न, विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याकरता राबविलेली नावीन्यपूर्ण पद्धत, समाजमाध्यमांचा वापर इ.
- इ. नाव नोंदणी करतानाचे, जनजागृतीसाठी केलेल्या कृतींचे जास्तीतजास्त विविध प्रकारचे पाच फोटो अर्जासोबत जोडावेत. सदर कृती/प्रयत्न नीट दिसतील अशा प्रकारे फोटो काढलेले असावेत.
- ई. विद्यापीठाने नाव नोंदणीसाठी केलेल्या सर्व प्रयत्नांचे संकलन एक ते दोन मिनिटांपर्यंतच्या व्हिडीओमध्ये करून सदर व्हिडीओ अर्जासोबत पाठवावा.

- उ. सदर मोहिमेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यापीठांना प्रमाणपत्र दिले जाईल.
ऊ. विजेत्या विद्यापीठाला प्रमाणपत्र आणि मानचिन्ह दिले जाईल.

७. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर संबंधितांना वरील स्पर्धेसाठी गूगल अर्ज पाठविला जाईल आणि माहिती भरण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली जाईल. २५ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय मतदार दिनाला सदर स्पर्धेचा निकाल घोषित केला जाईल.

८. मतदार नोंदणीसाठी राबवण्याच येणाऱ्या सदर मोहिमेचे नियोजन सुलभ व्हावे याकरता राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक, विद्यापीठांतर्गत संचालक, कार्यक्रम अधिकारी; आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यलयातील अधिकारी, स्वीप टीम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी यांचा एक टेलिग्राम गट तयार केला जाईल. हा गट स्वीप टीम तयार करेल आणि त्याचा दुवा आता कार्यरत असलेल्या व्हॉट्सअॅप गटावर पाठवला जाईल. आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या वरील अधिकाऱ्यांना टेलिग्राम गटात सहभागी करून घेण्याची जबाबदारी व्हॉट्सअॅप गटावरील संबंधित अधिकाऱ्यांची असेल.
